

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C-1,

Block G, Bandra – Kurla Complex,

Bandra (East), Mumbai – 400 051

August 06, 2025

Corporate Relationship Department **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai – 400 001

Script Code: 522281 Symbol: RAMRAT

Sub.: Newspaper Publication – Disclosure under Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the Listing Regulations and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, we hereby enclose the copies of newspaper advertisement containing public notice given to the Shareholders, *inter alia*, informing them about the 33rd Annual General Meeting of the Company to be held on Friday, August 29, 2025 at 11:30 AM through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM), along with details relating to e-Voting facility and record date for the purpose of payment of final dividend to the Shareholders. The Notice was published in the following newspapers, today:

- i. All India edition of Financial Express;
- ii. Mumbai edition of Loksatta; and
- iii. Delhi edition of Jansatta.

You are requested to kindly take on record the same.

Thanking you,

Yours faithfully,

For Ram Ratna Wires Limited

Saurabh Gupta
Company Secretary & Compliance Officer
FCS No: 13652

Encl: A/a



KERALA AYURVEDA LIMITED

CIN - L24233KL1992PLC006592
Regd, Office, XV/551, Nedumbassery, Athani P.O., Alluva-683595
Ph: 0494-2478301 (4 lines) Fax: 0494-2474376
E-mail: info@keralasyurveda.biz Website: www.keralasyurveda.biz

SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

In accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025 shareholders of Kerala Ayurveda Limited are hereby informed that, a Special window has been open from July 07, 2025, till January 06, 2026, for re-lodgement of transfer deeds. Shareholders are to note that this window is only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019, for transfer of physical shares, and rejected/returned/not attended

to due to deficiency in the documents/process/or otherwise.

Nameholders who wish to avail the opportunity are requested to contact our Registrar and Share Transfer Agent, Integrated Registry Management Services Pvt Ltd, at einward@integratedindia.in; Contact number: e19 44 2814080103, 2nd Floor, Kences Towers, No. 1, Ramakrishna Street North Usman Road, T Nagar, Chennal - 600017.

The Company's website: https://keralaayurveda.biz/, has been updated with the details regarding the opening of this special window and further updates if any, shall be uploaded therein.

For Keralla Ayurveda Limited

Sd/-Priyanka Gangwar Company Secretary and Compliance Officer Membership No.: F12378

LECS SYSTEMS LIMITED

Regd. Office : 504, Avinashi Road, Peela Ph : 0422 - 6616500 Fax

NOTICE

100 Days Campaign - 'Saksham Niveshak' for KYC nd other related updations and shareholders engagement to prevent transfer of Unpaid/Unclaimed dividends to IEPF

prevent transfer of Unpaid/Unclaimed dividends to IEPF Notice is hearby given to shareholders of I alekhmi Fleetrical Control Systems Limited that pursuant to Ministry of Corporate Affairs (MCA) circular dated 16th July, 2025, your Company has started a 100 Days campaign "Saksham Niveshak" starting from 28th July, 2025 to 6th November, 2025. During this campaign all the shareholders who have not claimed their dividend for any Financial Years from 2018-19 to 2023-24 or have not updated their KYC or any issuare related to unclaimed individends and shares may write to the Companies Registrar and Transfer Agent (RTA) i.e.

The shareholders may further note that this campaign has been started specifically to reach out to the shareholders to update their KYC, bank mandates, Nominee and contact information. The Shareholders may also claim their dividend for the aforementioned Financial Years in order to prevent their dividend and shares from being transferred to Investor Education and Protection fund Authority (IEPF). The shareholders who hold shares in demat form are requested to approach their Depository Participants where they maintain their demat accounts for updating their KYC requirements.

For LAKSHMI ELECTRICAL CONTROL SYSTEMS LIMITED.

For LAKSHMI ELECTRICAL CONTROL SYSTEMS LIMITED
S.SATHYANARAYANAN



gd. Office : #53/1-4, Hosur Main Road, Madinivala Police Station), Bengaluru-560 088, Kai CIN of the Co. L72900KA2011PL.C057931 P: +91 80 6196 0300, F: +91 80 6196 0700

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING

For Happiest Minds Technologies Ltd

Place: Bengaluru Praveen Kui Date: August 05, 2025 Company Secretary & Co

Praveen Kumar Darshankar Secretary & Compliance Officer

are investigation monitors of the reference of the recovery monitors of the respect to the re-trems with Company or Skyline Financial Services Private Limited, the Company instead of the respective Depository Participants ("DPa") in AEM Only Introductory 100 AEM The Notice of the AEM and Annual Services Private Limited to the Company are website of the Scott and on the websites of the Stock whether of the Company are truetd, in National Services Private Limited Services of the Stock of the Sto

Members will be able to attend the AGM throug and the manner of participation in the remote e the AGM are provided in the Notice of the AGM. h VC/OAVM. The instructions to join the voting or casting vote through the e-vot

are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in parts for joining the AGM, manner of casting vote that and representations of the AGM.

Company Secretary & Compliance Office

LAKSHMI PRECISION TECHNOLOGIES LIMITED CIN:U28939TZ1966PLC000559 Regd. Office: 504, Avinashi Road, Peelamedu P Colmbatore - 641004, Phone: 0422 - 6173500 E-mail: acutsec@lplindla.com I Website: www.lplinc

NOTICE

100 Days Campaign - 'Saksham Niveshak' for KYC and other related updations and shareholders engagement to prevent transfer of Unpaid/Unclaimed dividends to IEPF

prevent transfer of Unpaid/Unclaimed dividends to IEPP Notice is hereby given to shareholders of Lakshmi Precision Technologies Limited that pursuant to Ministry of Corporate Affairs (MCA) circular dated 16th July, 2025, your Company has started a 100 Julys campaign. 'Saksham Niveshak' staring from 28th July, 2025 to 6th November, 2025. During this campaign all the shareholders who have not claimed their dividend for any Financial Vaars from 2018-19 to 2023-24 or have not updated their KYC or any issues related to unclaimed dividends and shares may write to the Companies Registrar and Transfer Agent (RTA) i.e.

MIJFG Intime India Private I imited (Formerly Link Intime India Private Limited) (Formerly Link Intime India Private Limited) "Surya" 35, Mayflower Avenue, Behind Senthil Nagar, Sowripalayam Road, Coimbatore 641028 T: +91422314792, 2539835 / 836, 4958995 E-mail: coimbatore@in.mpms.mufg.com

The shareholders may further note that this campaign has been started specifically to reach out to the shareholders to update their KYC, bank mandates, Nominee and contact information. The Shareholders may also claim their dividend for the aforementioned Financial Years in order to prevent their dividend and shares from being transferred to Investor Education and Protection fund Authority (IEPF). The shareholders who hold shares in demat form are requested to approach their Depository Participants where they maintain their demat accounts for updating their KYC

For LAKSHMI PRECISION TECHNOLOGIES LIMITED
NETHRA J.S. KUMAR
Linguiperson



TRIVENI TURBINE LIMITED

Begistered office: A-44 Hosier County, Flower II Eventual No. 1642-201-305, Ultar Professor Corporate office: 8th Floor, Express Trade Towers, Plot No. 15-16, Sector 164, Node: 201-301, Ultar Products 8: www.triventorbines.com, Email: cs.correligianc@frowbluthines.com, Phone: +91-120-4

The Annual Connect Meeting of Friend Trains Limited to be had on Menday, by Annual Connect Meeting of Friend Trains Limited to be had on Menday, September 8, 2025 at 330 P.M. through Violavia. Initial in hearing years beth 4000 Annual General Meeting (7407 of the members of riveri Turbine Limited ("TTL") "Company") is scheduled to be held on Menday, species 8, 2025 at 330 M. MST ill initiagh Video Conferencing ("V") Ober Anals study Meetin ("OMM"), to trainsect the businesses as set out in the Notice convening the SM ("Notice).

AGM ("Notice").

Pursuant to General Circular Ness. 14/2020 dated April 8; 2020, 17/2020 dated April 18, 2020, 18/2020 dated April 18/20

milders at a Common venue.

accordance with the aferesaid MCA Circulars and SEBI(HQ)(CFQ)-CFQ-Pol PICIR(2024) 133 dated October 3, 2024 issued by the Securities and Exchange Board of is, the Notice of the AGM along with the Annual Report for the FY 2024-25 will be aset delectronic mode to those Members whose email addresses are registered with th or securing mode to those Members whose e-mail addresses are registered with Company! National Securities Depository Limited ("NSDL") and the Central Deposito Services (Indial Limited ("CDSL").

Servests Indial Limited (*COSL*).

Members who have not registered their e-mail IDs.

Members who have not registered their e-mail IDs.

Members who have not registered their e-mail IDs.

Members any note that the cipies of the Notice of the 30th ABM and the Annual Report

for the Y (*YOZL**) Service in the Company a waxw. threshination server.

**Service in the Company a waxw. threshination server.

**Service in the Stock Exchanges I.e. BSE Limited a waxw. threshination and Astronal Stock Exchange of India Limited a waxw. sterindis. come respectively, and website of Klin Technologies Limited (*KFintech*) a https://www.threshination.org/

**Institute/service/institute-com/i.e. is the agency appointed for facilitating e-vering fincludin common as valing fire the ABM.

rumane a veritogifar the AGM.

Members will have a opportunity to cast their vote(s) remotely on the businesses as as eforth in the Notice of the AGM through remote a voting. The manner of remote a voting for members holding shares in demanderisal mond, physical and ead an emmebre who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The facility for evering will also be provided during the AGM, whenhers attending the AGM, who have no cast their votes through remote a voting, will be able to vote during the Members and the AGM. Who have no read the action of the AGM is the same of the control of the AGM is the same of the votes through remote a voting, will be able to vote during the meeting. Members and before the votes through remote a voting, will be able to vote during the meeting.

Members bolding shares in physical form, who have not registered their ernal address the part of the votes of the

may get their email address and mobile number registered with the Company's Registre and Share Transfer Agent ("RTA") by submitting the requisite ISR Form(s) along with th supporting documents mentioned in the respective Form at the below address:

Alankit Assignments Limited Unit: Triveni Turbine Limited, 4E/2, Jhandewalan Extrension, New Delhi-110055. E-mail: rta@alankit.com

ISR Form(s) are available on the website of the Company at <u>www.triveniturbines.com</u> and on t

ISR Farmics June available on the website of the Company at www.hirecollusthines.com and on the binn, engage-wave ablance, companies. A policy of the MC details, shank accessed, enable and contact details for some or information on updating the MC details, shank accessed, enable and contact details for members building shanks in electronic mode, place conduct your respective Depository Participate, where the DRAM accessed is believed as the Company has fined Membry, Suptember 1, 2025 and early for the year conduct on March 31, 2025. The Company has fined Membry, Suptember 1, 2025 are the Record DRAM to continue the Members and third for section the proposed Final Divideou. The Final Members of the Side Will be paid electronic by members, supplier to the defendance of 1025, who believe updated their bank accessed details for recovering environment. SEBI vide its Master Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/91 dated June 23, 202

SERI wide its Master Grouze No. SERIMOMINISON/MINEO-PH-07/CRIP/2025/99 dated law e22, 2022 has mandated that divided to security holders who are floring occurring in physical from shall be paid and by fromgel description (see Sach payment shall be made only after the descendances formical testing and control of the security of the second section of the second section of the second section is appeared by the second section of the section

CESC CESC

NOTICE INVITING TENDER (NIT)

CESC Limited, Kolkata invites bids for Enhancement of 33 K Overhead Circuit Line at Sankrall ROB, SE Ralways, Detailed documents: https://www.cesc.co.in/Section-Vendors/Live Tender/EOI



5.8.2025

LAKSHMI PRECISION TECHNOLOGIES LIMITED

CIN:U28939TZ1966PLC000559

Regd, Office : 504, Avinashi Road, Peelamedu Post,
Coimbatore - 641004, Phone: 0422 - 6173500

E-mail: acctsec@lptindia.com | Website: www.lptindia.

NOTICE OF THE 59th ANNUAL GENERAL MEETING

is hereby given that 59th Annual General Meeting (AGM) of the Com n Friday, the 29th day of August 2025 at 9.45 A.M at "Nani Katai Ara Secondary School, Pappanaickenpalayam, Coimbatore-641 037.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will re from Saturday, the 23rd August 2025 to Friday the 29th August 2025 (both day

For LAKSHMI PRECISION TECHNOLOGIES LIMITED NETHRA J.S. KUMAR

tha Stock Exchange Limited (*CSE*) vide its letter reference no. CSE/LD/16324/2024 de 2: 2024 has informed that the equity shares of the Company have been delisted from D

August 02: 2024 has informed man une upon, some ten-effective from August 05, 2024 ("Delisting Date") YMENT OF CONSIDERATION TO RESIDUAL PUBLIC SHAREHOLDERS

6923WB2010PTC156220 or, YMCA Building, 25, Jawaharlal Neh

005

d: Permanent.

For and on behalf of Acqui

motherson 1

MOTHERSON SUMI WIRING INDIA LIMITED
(CRI : 129366MH2020PICA31256)
Regd. Office: Uni-705. C Wing, Olde RG. (3 Block, Banda Kuta Complex,
Banda Esta, Mumbai - 400051, Maharsahira
Pender 1-91 022-61554600 pria - 191 022-61554601
Corporate Office: 5° Hoor, Pkt Nat, Section-127, Notice Greater Notide Expressway,
Rock-07-1017 (Unit Pridastel)
Phage: 491 112 6051900, Fax. - 91 192 02216666.
Email: investor=6166669ment Innotherson, Webbite: www.crasel.motherson.com

NOTICE

NOTICE

Notice is hereby given that the 5th firth Annual General Meeting (ABMY) of the Members of Monterson Sunni Wiring India Limited will be held on Thursday, August 22, 2025 at 1450 Henry 2, 2014. [81] https://dx.doi.or/10.1006

Comparts Affairs (MCA) (MCA Groubers) to brainsest the business as set out in the Comparts Affairs (MCA) (MCA Groubers) to brainsest the business as set out in the Comparts Affairs (MCA) (MCA Groubers) to brainsest the business as set out in the Members will be able to attend the AGM through MCA (AGMA) at www.cooling.cstd.com and the members participating through the VC (AWM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. In complanes with the MCA Circulars, selectronic copy of the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2024-25 have been sent to all the Shareholder(s) whose email ID was registered with the Company's Register's Share Transfer AGMA (MS KFin Technologies Private Limited) (RTM) / Depository Participants), The Notice of the AGM and Annual Report for the Intelligent AGMA (MS KFin Technologies Private Limited) (RTM) / Depository Participants), The Notice of the AGM and Annual Report for the Intelligent AGMA (MS KFin Technologies Private Limited) (RTM) / Depository Participants), The Notice of the AGM and Annual Report for the Intelligent AGMA (MS KFin Technologies Private Limited) (RTM) / Depository Participants), The Notice of the AGM and Annual Report for the Intelligent AGMA (MS KFin Technologies Private Limited) (RTM) / Depository Participants (MS KFin Technologies Private Limited) (RTM) / Depository Limited (RTM) / Depository Limited (RTM) / Depository Limited (RTM) / Depository AGMA (MS KFin Technologies Private Limited) (RTM) / Depository Limited (RTM) / Depository AGMA (MS KFin Technologies Private Limited) (RTM) / Depository AGMA (MS KFin Technologies Private Limited) (RTM) / Depository AGMA (MS KFin Technologies AGMA (M

he details as required pursuant to the provisions of the Act and Cor

(M	lanagement and Administration) Ru	es, 2014 given hereunder:
1.	Date of completion of sending of Notices through e-mail	August 5, 2025
2.	Date and time of commencement of remote e-voting	From 0900 Hours (IST) on August 25, 2025
3.	Date and time of end of remote e-voting	Up to 1700 Hours (IST) on August 27, 2025
4.	Cut-off date	Monday, August 21, 2025
5.	Remote e-voting shall not be allowed beyond	1700 Hours (IST) on August 27, 2025
6.	Contact details of the person responsible to address the grievances connected with the electronic voting	Company Secretary

Telephone No.: 01206679293

Hormation and instructions including datas of tear is dan passaword relating to evolution time been sent to the members through exhaust of the same logic credentials should be used for standing the ASB through VC OAMA.

Please note that a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners mariationed by the depositories on the rule-off data owners mariation by the depositories on the rule-off data owners mariation by the depositories on the rule-off data owners mariation of the company and the position data of the company after the dispatch of rolloce of ASM and noted shares as on the cu-off data (a. August 21, 2025, may obtain the logic ID and password in the mariner as mentioned in enstructions sent adopt with the Position of the Company after the adopt with the Position of the Company after the adopt with the Position of the Company after the adopt with the Position of the Company after the adopt with the Position of ASM and not dishares as on the cu-off data (a. August 21, 2025, may obtain the logic ID and password in the mariner as mentioned in enstructions sent adopt with the Position of the Company after the company and the position of the company and the company

Company Secretary FCS:5088

16

SAT KARTAR SHOPPING LIMITED

epaper.financi

.

Pulkit Bh Date: August 5, 2025 Place: Noida, Uttar Pradesh

FORM-G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR SHRI BADRI KEDAR PAPERS PRIVATE LIMITED OPERATING IN MANUFACTURING OF KRAFT PAPER AT S.K.M., NAJIBABAD NAGINA ROAD VILL. SIKANDRAPUR BASI, NAJIBABAD, UTTAR PRADESH, INDIA, 245763

	MAGIDADAD, OT IAIT F	MULOII, INDIM, 240703
1	Under sub-regulation (1) of regulation 36A of (Insolvency Resolution Process for C	f the Insolvency and Bankruptcy Board of India Corporate Persons) Regulations, 2016]
	RELEVANT F	PARTICULARS
1.	Name of the corporate debtor along with PAN & CIN/ LLP No.	M/s Shri Badri Kedar Papers Private Limited PAN: AAECS5685C CIN: U27109UR1985PTC007453
2	Address of the registered office	Badrinath Marg, Kotdwara, Uttarakhand, India, 246149.
3.	URL of website	No official website of the Company is found
4	Details of place where majority of fixed assets are located	5 K.M., Najibabad Nagina Road VIII. Sikandrapur Basi, Najibabad, Ulbar Pradesh, India, 246763
5	Installed capacity of main products / services	The installed production capacity for the main product, Kraft Paper is 125 metric tonnes per risy (MTiday)
6	Quantity and value of main products / services sold in tast financial year	Quantity and value of main products/services sold during the last financial year is NIL.
7.	Number of employees/ workmen	NIL
8.	Further details including last available from clad alatements (with autendates) of two years, lists of creditors are available at URL	Details, including the last available financial stelements (along with schedules) for the seet the years, can be obtained by sending an email to the process email ID. badrikedar.cip@gmail.com
9.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at LIRL	Can be obtained by sending an email at process small it: badrikedar.cirp@gmail.com or rverma@ravkassociates.com
10	Last date for receipt of expression of interest	21.08.2025
11.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	26.08.2025
12	Last date for submission of objections to provisional list	31.08.2025
+2	Note of issue of final fet of proposedius	00.00.0005

(CIN: L31300MH1992PLC067802)

06.09.2025

Address for communication: - Flat

Date: 06.08.2025 Vikos Pun, New Delhi -110018; Mobile No
Place: New Ochi Email: badrikodar.cirp@gmail.com / rverma@ RAM RATNA WIRES LIMITED

Regd. Office: Ram Rains House, Victoria Mill Compound (Utopia City), Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 013. Tel: +91 - 22 - 2494 9009/ 2492 4144 Website: www.rrshramik.com. E mail: investorielations.rrwi@rrglobal.com NOTICE OF THE 33" ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATIO NOTICE is hereby given that the 33" Annual General Meeting ("AGM") of the Members of Ram Ratna Wires Limited ("the Company") will be held on Fridad August 29, 2025 at 11:30 a.m. Howey bidee Conferencing (VC)/Other Audio Visual Means (DAVM) to transact the businesses as set out in the Notice convenient AGM. The remote of the AGM Ash to the Registered Office of the AGM. The remote of the AGM Ash of the Registered Office of the AGM.

The AUM. The venue of the AUM shall be deemed to be the registered United of the Company.

The AGM of the Company will be held through VC/OAVM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Brilles issues thereunder and the Securities and Eschange Board of India (Esting Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBL Listing, Belgiations), re-with General Circular issued by the Ministry of Comparies Affairs ("MCA") dates September 19, 2026, read with the circulars issued affair this regard (collective), referred to as "MCA Circulars") and Escilaris issued 93 Securities and Eschange Board of India "SESPI dated October 3, 2024, read with the circulars issued affair in intia regard (collectively referred to as "SESPI Circulars"). The estimations for joining the AGM through VCADVMA are provided in the Notice of AGM.

The Notice of the S3" AGM and the Annual Report for FY 2024-25 has been sent electronically to all the Members at their email address are registered with the Company/Depocitory Participant(s)/Datamatics, Russiness, Solutions: Limited Company's Register and Share Transfer Agent (ERIA) in compliance with the above Circulars. These documents are also available on the Company's website at high and the Annual Report of the Newbite of Stock Exchanges is. BSE Limited at wave basedual command Validational Stock Eschanges in MSE Limited at wave basedual command Validational Stock Eschanges in MSE Limited at wave basedual command Validational Stock Eschanges of the Newbort of Ankational Society Eschanges of the Newbort of Ankational Society Eschanges of the Members with Annual Report of Ankational Society Eschanges of the Members of Ankational Society Eschanges of the Members and Ankational Stock Eschanges of the Members and Ankational Stock Eschanges of the Members of Ankational Society Eschanges of the Members

Depostory Limited (ISSD) at www.exoting.nsdi.com.

The Members who have not registered their email address or KYC details are requested to register/update the said details with Depository Participant(e if shares are held in dematerialised form and if shares are held in physical form then register/update the said details in Form ISSF with the Company ATRA of the Company at investoriestions. rawkigripdata.com investorsgry@datamaticsbpm.com. The Shareholders can access the relevant forms on the website of the Company a https://www.rshramk.com/investor/amouncements/.

Pursuant to the provisions of Section 108 and other amountable nounisions. nuga_rww.rshramk.com.nvestor/announcements/.

Persuant to the previsions of Section 10 Ba and their applicable provisions. If any, or the Act, read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules 20 14 and Regulation 4 of the SERI Listing Regulations, the Company is pleased for provide the members with the facility cast their votes electronically ("enoted volume") as well as e-Verling at the AGM using e-Verling system of MSDL in respect of all the businesses be be fransacted at the AGM. In the Members who have cast their vote through remote e-Verling can participate at the 33" AGM but shall not be entitled to vote again. The procedure to cast vote using e-Voting has been described in the Holice of the AGM.

In the Notice of the AGM.

The remote e-Voting period will commence on Monday, August 25, 2025 at 9:00
a.m. and will end on Thursday, August 28, 2025 at 5:00 p.m. During this period the
Shareholders of the Company holding shares either in physical form or in
dematerialised from a on the Friday, Juagust 22, 2025, Certof date) may eat
their vote electronically through electronic voting system provided by NSDL. The
remote e-Voting shall not be allowed beground the said date and dime. Any person
who becomes a Member of the Company after dispatch of the Notice but holds
shares as on the cut-off date may obtain the login ID and password by sending a
request to evoling@insdl.com.

request to eyotingignsize,com, Any person whose name is recorded in the register of Members or in the register of beneficial owner maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting or voting at the AGM.

entitled to wait the room.

Record Date:

The Re March 31, 2025, subject to approve my memory.

AGM is Mondry, August 18, 2025.
In case of any numers reparring attending of AGM or e-Voining, you may refer the Trequentry Asset Questions (FAQS) and e-Voining user manual for Member available at https://www.ecoting.nstif.com or can contact through email to Mr. Sagar SG Gudhate, Senior Manager NSDL at ecoting.nstif.com or can contact through email to Mr. Sagar SG Gudhate, Senior Manager NSDL at ecoting.nstif.com (022) 4886 7000.

For Ram Rama Wires Limite Senior Manager NSDL at ecoting.nstif.com (022) 4886 7000.

m / (022) 4880 / Jour. For Ram Ratna Wires Limited Sdi-Saurabh Gupta AGM - Company Secretary Place : Mumbai Dated: August 05, 2025

MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited) ("Surya" 35, Mayflower Avenue, Behind Senthil Nagar, Sowripalayam Road, Coimbatore 641028 T: +91 422 2314792, 2539835 / 836, 4958995 E-mail: coimbatore@in.mpms.mufg.com
The shareholders may further note that this campaign has been

Born Digital . Born Agile
Happiest Minds Technologies Limited
Regd. Office :#6531-4, Hosur Main Road, Madivala

P. 491 80 6 156 3500, F. 491 80 6 196 0770

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING

1. Notice is hereby given pursuant to Section 108 and 110 of the Companies Act, 2013 (hereinafter referred to as the 'Act') read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standards on Ceneral Meetings (SEBI) issued by the Institute of Company Secretarias of India and other applicable provisions of the Act Company Secretarias of India and other applicable provisions of the Act Company Secretarias of India and other applicable provisions of the Act Company is seeking approval of its members through Post Statutory modification(s) or e-enanctment(s) thereof for the time being in force and as amended from time to time), that the Company is seeking approval of its members through Post Ususinesses as set unit in the Postal Ballot Notice dated Tuesday, August 05, 2025 together with the explanatory statement thereto. In accordance to the aforesaid provisions and MCA Circulars, to Company has on Tuesday, August 05, 2025 sent the Postal Ballot Notice dated Tuesday, August 05, 2025 together with the explanatory statement thereto. Notice only by e-mail to all those members, whose email addresses are registered with the Company's RTA, KFin Technicoligies Limited or with the depository(pas)' depository participants and whose names appear in the register of membershist of beneficial owners as on the Cul-off date Le. Friday, August 01, 2025. The Company will not be sending a hard of the members shall be through the remote e-voling system only.

3. The Notice of Postal Ballot has been uploaded on the website of the Company at www. happiestrinds.com. The Notice is also accessible from the websites of RTA at https://www.bscindia.com/) and thttps://www.scindia.com/) and thttps://www.scindia.com/) and accorda

Date : August 6, 2025 Place : Noida (U.P.)

alexpress.com

Company Secretary Membership No. A27686

.

'सदनिकेनुसारच देखभाल शुल्क आकारणे योग्य' मुंबई : अनेक निवासी संकुलामध्ये किंवा सोसायट्यांमध्ये सर्वच सदनिकाधारकांना समान देखभाल शुल्क आकारले जाते किंवा या संदर्भात प्रत्येक सोसायटीची वेगवेगळी नियमावली देखील असते मात्र, महाराष्ट्र अपार्टमेंट मालकी कायद्यानुसार सदिनिकेच्या आकाराच्या प्रमाणावरून देखभाल शुल्क आकारणे योग्य असल्याचा महत्त्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने नुकताच दिला. त्यामळे, आता सदनिकच्या आकाराच्या प्रमाणानुसार देखभाल खर्च द्यावा लागणार

जाह. पुण्यातील एका निवासी संकुलातील वाद उच्च न्यायालयात पोहोचला होता. यावर निर्णय देताना न्यायमर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने उपरोक्त निर्णय दिला, त्यामळे हा निर्णय आता राज्यभरातील निवासी संकुलांसाठी लागू होण्याची शक्यता आहे.

चित्रपटसृष्टीत मराठी माणसाचे योगदान मोठे

मुख्यमंत्री फडणवीस यांचे गौरवोब्गार, मराठी चित्रपट पुरस्कारांचे वितरण

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : 'एका मराठी माणसाने रतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेव रोवली. दादासाहेब फाळके यांनी 'राजा हरिष्ठचंद' चित्रपटाची निर्मिती केली नसती, तर भारतीय चित्रपटसृष्टी इथवर आली नसती. भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रगतीत मराठी माणसाचे योगदान मोठे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र मोणसाच योगदान माठ आहे, अस गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकार व तंत्रज्ञांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावळा Iदल. महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा ु मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी वरळी येथील 'एनएससीआय डोम' येथे आयोजित केला होता. याप्रसंगी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. संगीत क्षेत्रातील सर्वोच्च



'गानसम्राज्ञी लता मंगेशकर २०२५' या परस्काराने गझलनवाज भीमराव पांचाळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

मंगेशकर पुरस्कार २०२५ या पुरस्काराने गझलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष् शेलार आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात् आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या हीरक महोत्सवी वाटचालीनिमित्त

YAY

खास स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले

चित्रपट पुरस्कारांमध्ये २०२४ सालासाठीचा 'चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार' प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांना, तर 'चित्रपती कै. व्ही. शांताराम् विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करून गौरविण्यात आले.

२०२४ सालासाठीचा 'स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार' ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि 'स्व. राज कप्र विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना प्रदान करण्यात आला. 'छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार २०२५' भारताचे युनेस्कोचे कायमस्वरूपी प्रतिनिधी विशाल शर्मा यांना देऊन गौरविण्यात आले.

यावेळी केली

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन नुकतेच मिळाले, यासाठी विशाल शर्मा यांनी पाठपुरावा रुपये रक्कम बँकेत ठेवावी आणि त्या रकमेचा वापर महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर आधारित चित्रकल स्पर्धेसाठी करावा, असे विशाल शर्मा

'खालिद का शिवाजी'विरोधात घोषणाबाजी

राज मोरे दिन्यदेशित 'खालिद का शिवाजी' हा मराठी वित्रपट ८ ऑगस्टपासून वित्रपटगृहात प्रविशेत होत आहे. मात्र या वित्रपटातून खोटा इतिहास सांगितला जात असत्याचा हिंदुत्तवावी संघटनांचा आरोप आहे. या प्रकरणांचे पडसाद महाराष्ट्र राज्य मराठी वित्रपट पुरस्कार सोहळाबाती पाहायला मिळाले. जेवहा

नुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःचे मनोगत व्यक्त

करण्यासाठी उभे राहिले. तेव्हा पेक्षकांमध्ये बसलेल्या काही अज्ञात व्यक्तींकडून 'खालिद का शिवाजी' वित्रपटाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

इतिहासाचे विकृतीकरण थांबवा, अशी मागणी त्यांनी

६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे मानकरी

9) सर्वोत्कृष्ट अभिनेता - प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे) २) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -

अमृता खानविलकर (चंद्रमुखी) आणि सई ताम्हणकर (पॉन्डीचेरी) ३) सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक १ धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे

४) सर्वोत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट - समायरा ५) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रमांक १ -प्रवीण तरडे

६० व्या राज्य मरादी चित्रपट पुरस्कारांचे मानकरी सर्वोत्कृष्ट अभिनेता - अमेय वाघ

(जग्ग आणि ज्यलिएट) २) सर्वोत्कष्ट अभिनेत्री -रिंकू राजगुरू (आशा) ३) सर्वोत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट - आशा

४) सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक १ -भेरा ५) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक -

मराठी चित्रपटांच्या अतिरिक्त खेळांसाठी समिती

मुंबई : मराठी चित्रपटांना 'मल्टिप्लेक्स'मध्ये अतिरिक्त खेळ वाढवन मिळण्याबरोबरच या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले. या समितीमध्ये गृह, नगरविकास, परिवहन, सांस्कृतिक कार्य विभागांचे सचिव, मराठी निर्माते, वितरक, बहुपडदा सिनेमागृहांच्या मालकांचा समावेश असून समितीला दीड महिन्यात अह्वाल सादर करण्यास सांगितले आहे

मराठी चित्रपटांना बहुपडदा सिनेमागृहांमध्ये मिळणाऱ्या कमी 'स्कीन' तसेच त्यांना कोणतीही माहिती न देता तीन दिवसांत सिनेमा थिएटरमधून उतरवणे, आठवड्याभराचे शुल्क घेऊन उर्वरित रक्कम परत न करणे, तसेच सेन्सॉर बोर्डाला वारवार विनंत्या करूनही मराठी चित्रपटांना सेन्सॉर संमती देण्याला विलंब करणे याबाबत चर्चा करण्यात आली.

'डीआरपी'कडेच प्रकल्पाचा आराखडा नाही

धारावी प्रकल्पाबाबत पालिकेची माहिती

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार झाला असन त्याला मंजुरी देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे अखेरीस केली होती. मात्र हा आराखडा धारावी पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या सरकारी यंत्रणेकडे अर्थात धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे (डीआरपी) नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. आराखडा अद्याप अद्यानी समूहाच्या नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून (एनएमडीपीएल) डीआरपीला प्राप्त झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी आराखड्यात काही सुधारणा सांगितल्या असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे माहिती अधिकाराअंतर्गत दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. यावर रहिवाशांनी आक्षेप घेत आराखडा पूर्ण नसेल तर आराखड्यास मंजरी कशी दिली असा प्रश्न उपस्थित केला आहे.

धारावीचा पुनर्विकास डीआरपीच्या माध्यमातून केला जात असून त्याचे कंत्राट अदानी समूहाला देण्यात आले आहे. अदानी समूहाच्या एल कंपनीकडून पहिल्या टप्प्यातील कामाला सरुवात दुसरीकडे बायोमेट्रीक झोपडीधारकांचे सर्वेक्षण सुरू आहे. दरम्यान, या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प



धारावीकरांची फसवणूक डीआरपी असो वा अदानी समूह धारावी प्रकल्पाबाबत सुरुवातीपासून धारावीकरांची फसवणूक करत आले असून, खोटी माहिती देण्यात येत आहे. अदानी समूहाच्या कंपनीचे नाव बदलण्यापासून सर्वेक्षणाबाबतच्या माहितीपर्यंत् धारावीकरांची फसवणूक होत आहे. आराखड्याबाबतही फसवणूक सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक ॲड. राजू कोरडे यांनी सांगितले

जबाबदारी एनएमडीपीएलवर होती. या कंपनीने आराखडा तयार करून तो सरकारकडे सादर केल्याचे डीआरपीकडून सांगण्यात आले होते. मे महिन्याच्या अखेरीस मुख्यमंत्र्यांनी या आराखड्याला मंजुरी दिल्याची घोषणा केली होती. आराखडा मंजूर झाल्यानंतर तो सार्वजनिक करावा, त्यावर सचना-हरकती मागवाव्यात, अशी मागणी धारावी बचाव आंदोलन आणि धारावीकरांनी केली होती. पण त्यांची ही मागणी मान्य झाली नाही.

उकाड्याने मुंबईकरांची काहिली

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गेल्या आठवड्यापासून बईत पावसाने उघडिप दिली आहे. मुंबईत पावसाने उघडिप दिला आह. परिणामी, मुंबईकरांना उकाडा सहस् करावा लागत आहे. मुंबईकर मंगळवारीही घामाच्या धारांनी हैराण झाले. दरम्यान, पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असून, ही स्थिती आठवडाभर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

मागील काही दिवसांपासून मंबईच्या वातावरणात सातत बदल होत आहेत. यामुळे उकाडा वाढला असून कडकडीत ऊन, असह्य उकाडा आणि घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झाले. मंगळवारीही ही स्थिती कायम राहिली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३१ अंश सेल्सिअस, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे. विदर्भात मात्र पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. अनेक भागांत ३३ अंशापवे

येथे ३२.१ सांताक्रझ सेल्सिअस कमाल तापमानाची

बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्यांना अटक

मुंबई : गोरेगाव पोलिसांनी 'फॉरेक्स टेडिंग'चे बनावट कॉल सेंटर उघडकीस आणले आहे. याप्रकरणी रोहित कदम, अनिल ग्र यांना अटक करण्यात आली आहे. तर सनील गर, आशिषकुमार जैस्वार यांच्यावर

गोरेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींनी बनावट कंपनी उपडून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय आहे

जीआयसी हाऊसिंग फायनान्स िंठ.
: वीकार्याप्रायुक्ती हाऊसिंग फायनान्स िंठ.
: वीकार्याप्रायुक्ति , वेतात स्वृत्युक्त विविदेश, सहाव महत्व, बे.टी. तेह, अंदरीरच हटिवर्षणारी, ह. १९३१, १९४० । १९४० हुं हुं १९४० हुं १८४० हुं १९४० हुं १९४०

मागणी सूचना

(सरपेस्सी अखिनियम, २००२ मधील आनुष्येष्ट १२(२) च्या अनुषंगाने) बोधावाधी हृद्धींग प्रथाना है। (अध्याधी प्रयास है। विश्व कर्यद्धीं कोधावधी एक्सि आनुष्येष्ट १३(२) च्या अनुषंगाने) बोधावधी हृद्धींग प्रथाना है। (अध्याधी प्रयास है। विश्व कर्यद्धीं कोधावधी प्रथाना है। विश्व कर्या कर्या प्रथाना है। विश्व कर्या कर्या कर्या हिया है क्षेत्र अस्ति कर्या कर्या कर्या है। विश्व कर्या अस्ति क्षेत्र कर्या कर्या कर्या है। अध्यासी प्रथान प्रथान कर्या कर्या है। विश्व कर्या कर्या कर्या कर्या कर्या कर्या कर्या कर्या कर्या कर्य कर्या कर्य कर्या कर्य कर्या कर्य कर्या कर्य कर्या क्रा क्रा कर्या क्रा कर्या क

अ. क्र.	कर्ज फाइल क्र./ कर्जदार व सह-कर्जदाराचे नाव/ शाखेचे नाव	तारण मालमत्तेचा पत्ता	मागणी सूचनेनुसार थकबाकी (रक्कम रु.)	मागणी सूचना निर्गमित केल्याच दिनांक
2	श्रीमती सीता रमेश जाधव / श्री. रमेश पांडुरंग जाधव / फाइल क्र. MH0170610006168 पनवेल शाखा कार्यालय	आत्माराम नगर-लोक ग्राम, घर क्र. ८०६, आठवा मजला, प्लॉट क्र. २२०, २२१/१/२ इ. कोळसेवाडी, कल्याण कोळसेवाडीपासून ०.५०० किमी, कल्याण, महाराष्ट्र, पिन कोड – ४२१३०१	२८,५२,९४१/-	१६.०७.२०२५
?	श्री. विजय आर मोरे श्रीमती सीता विजय मोरे / फाइल क्र. MH0170610005657 पनवेल शाखा कार्यालय	मोरे १४ – कॅरट होम्स, घर क्र. सी-०३, पहिला मजला, प्लॉट १४ मोरे / फाइल क्र. MH0170610005657		०३.०६.२०२५
æ	दिवंगत- प्रशांत बळवंत गायकवाड दिवंगत प्रशांत बळवंत गायकवाड यांचे वारस व कायदेशीर वारस आणि कुणीही इतर अज्ञात कायदेशीर वारस/ फाइल क्र. MH0170610002012 पनवेल शाखा कार्यालय	कोहिनूर पँगडाईज, घर क्र. २०२/सी-विंग, दुसरा मजला, प्लॉट क्र. ३१, सेक्टर क्र. १२, कामोटे, पनवेल, महाराष्ट्र, पिन कोड – ४१०२०९	१२,१३,७१८/-	03.08.2020
8	श्री. मनोज आनंदा तुपे श्रीमती प्रीती मनोज तुपे/ फाइल क्र. MH0170610006258 पनवेल शाखा कार्यालय	एस & एस अपार्टमेंट, घर क्र. १०२, पहिला मजला, प्लॉट क्र. ०९, सेक्टर क्र. १०, सेंट जोसेफ हायस्कूलजवळ, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, महाराष्ट्र, पिन कोड – ४१०२०६	१८,२४,१९९/-	03.05.707
4	श्री. राकेश मनीषभाई पटेल / श्रीमती उर्वशी राकेश पटेल / फाइल क. MH0170610007089 पनवेल शाखा कार्यालय	मेत्री हाईट सी & डी विंग सीएचएस लि., ७०१/डी-विंग, सातवा मजला, प्लॉट क्र. सीटीएस क्र. ६२८/१ ते ६२८/, मार्वे रोड, वाकुमल तारावरंत बाडी, नृतन स्कुल्समीर, मालाड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र, पिन कोड – ४०००६४	२२,९४,३१०/-	०३.०६.२०२५
Ę	दियंगत — सीमा परशुराम ठोकळ श्री. विजय परशुराम ठोकळ श्री. परशुराम छोकळ दियंगत सीमा परशुराम ठोकळ यांचे बारस व कायदेशीर प्रतिनियी आणि इतर कुणीही अज्ञात कायदेशीर बारस/ फाईल क. MH0170610004342 पनवेल शाखा कार्यालय	बंशान — मीमा परशुगम ठोकळ 1. स्वरुप परशुगम ठोकळ 1. परशुगम बिक्ट ठोकळ बंगान सीमा परशुगम ठोकळ यांचे बारस व कायदेशीर तीमी आगि प्रता होते के कायदेशीर वारस परशुगम ठोकळ यांचे बारस व कायदेशीर तीमी आगि प्रता होते के कायदेशीर वारस परशुगम		०३.०६.२०२८
U	श्री. वैभव विश्वनाथ कांदलेकर / फाइल क्र. MH0170610005047 पनवेल शाखा कार्यालय	श्री कॉम्प्लेक्स, घर क्र. ३०१/ई विंग, तिसरा मजला, प्लॉट क्र. स.क्र. २/ घ.क्र. २वी, हेदुटणे-पनवेल, हेदुटणे, पनवेल, महाराष्ट्र, पिन कोड – ४१०२०६.	१५,९४,७३७/-	03.08.2021
۷	श्री. केशव कृष्णा ओवळेकर / फाइल क्र. MH0170610004059 पनवेल शाखा कार्यालय	कृष्णा पॅलेस, घर क्र. २०१, दुसरा मजला, प्लॉट क्र. ७४/ वॉर्ड क्र. ३/ कॅम्प-१, सेंचुरी रेवॉन कंपनी, शहाड, उल्हासनगर, महाराष्ट्र. पिन कोड – ४२११०३.	१३,५१,२७४/-	03.04.707
٩	श्री. प्रथमेश उत्तम पाटील श्रीमती मोहिनी प्रथमेश पाटील फाइल क्र. MH0170610005034 पनवेल शाखा कार्यालय	अन्वी हेरीटेज, घर क्र. ४०१-४०२/ई-विंग, चौथा मजला, प्लॉट क्र. सीटीएस क्र. १६७७, बालाजी कॉम्प्लेक्स, चिंचवली शेकीन, खालापूर, महाराष्ट्र, पिन कोड – ४१०२०६.	२३,०४,२८७/-	09.06.707
१०	श्री. आनंदा गंगाधर सावंत श्रीमती कमल आनंदा सावंत फाइल क. MH0170610005113 पनवेल शाखा कार्यालय	ओम रेसिडेन्सी, घर क्र. ३०४, तिसरा मजला, गट क्र. सब प्लॉट क्र. ८९, प्लॉट क्र. फायनल प्लॉट २०५, पुरोहित हॉस्पिटलच्या मागे, पनवेल, महाराष्ट्र, पिन कोड ४१०२०६	२७,५५,६४९/-	09.06.202
११	श्री, आकाश अंकुश सोनवणे श्रीमती कविता अंकुश सोनवणे फाइल फ्र. MH0170610007124 पनचेल शाखा फार्पालय	त्रीमियर रेसिडेन्सी, घर क्र. १०४, पहिला मजला, प्लॉट क्र. १/२/२ए, सेक्टर वॉर्ड क्र. १४, बालाजी स्वीट्सच्या समोर, तळोजा पंचनंद, महाराष्ट्र ४१०९०८	१७,३८,३०५/-	09.06.202
१२	श्री. अब्बास नसरुल्ला शेख फाइल क्र. MH0170610003399 पनवेल शाखा कार्यालय	नेपच्यून स्वराज बिल्डींग क्र. ६, घर क्र. ४०६, चौथा मजला, प्लॉट क्र. घ.क्र. १२, १४,१,२, सेक्टर वॉर्ड क्र. १, आंबिवली, महाराष्ट्र ४०२३०१	१५,९५,०४५	09,06,202
8.3	फाइल क्र. MH0170610003691 पनवेल शाखा कार्यालय	मरी आई कॉम्प्लेक्स. घर क्र. १०२/सी-विंग. पहिला मजला. फॉरच्यून गार्डनजबळ, कोप्रोली, तालुका पनबेल, महाराष्ट्र ४१०२०६.	१२.८२.६५४	09.06.202
१४	श्री. सचिन कल्याण चेंद्रवणकर श्री. कल्याण महादेव चेंद्रवणकर श्री. निर्णेश कल्याण येंद्रवणकर फाइल क. MH0170610002689 पनवेल शाखा कार्यालय	गट क्र. ३/३ए व ७४/२ए व २वी, फॉरच्यून सिंफनी, घर क्र. ३०२/एफ-विंग, तिसरा मजला, केवळे गावाजवळ, केवळे गाव, पनचेल, महाराष्ट्र ४१०२०६	१२,५६,४६६	09.00.202
१५	श्री. हरेश लक्ष्मण सुखेजा श्री. लक्ष्मण इदनदास सुखेजा श्री. रिकी लक्ष्मण सुखेजा श्रा. रिकी लक्ष्मण सुखेजा श्राहल क्ष. MH0170610006940 पनवेल शाखा कार्यालय	त्रीन वॅली सीएचएस, घर क्र. बिल्डींग क्र. ए/५-३०४, तिसरा मजला, ८ कूल होम्स बिल्डींग, बिचुंबे, पनवेल, महाराष्ट्र ४१०२०६.	६,५२,०५९	09.06.707
१६		बस्ती बिहार अपा., घर क्र. ए-१०१, पहिला मजला, प्लॉट क्र. ०९, प्रायमरी स्कूल कोखे, प्रामपंचायत कोळखे, पनवेल शहर, महाराष्ट्र ४१०२०६.	9,86,036	09.06.202
	सकपाळ बलराम रामचंद्र फाइल क्र. MH0170600100188 पनवेल शाखा कार्यालय सेल्वन सुदालीय ए पेरीयानाची सेल्वन ए	सदिनिका क्र. बी/२०१, पहिला मजला, प्लॉट क्र. १४६, सेक्टर बॉर्ड क्र. १९, सेक्टर १९, खारघर, महाराष्ट्र ४१०२१०. पंचवटी ओमकार प्रम, घर क्र. ३०३/ई-बिंग, तिसरा मजला, अडई	६,४१,९८२	09.00.202
१८	सत्वन सुदालाय ए परायानाचा सत्वन ए फाइल क्र. MH0170610003654 पनवेल शाखा कार्यालय बालाजी बाबूराव गुरमे	गाव, तालुका पनर्वल, महाराष्ट्र ४१०२०६. ईंडन गार्डन, घर क्र. बी-३०३, बिल्डींग क्र. १, तिसरा मजला,	8,94,८७३ २०,८५,९५८	09.06.202 80.06.202
20	संध्याराणी बालाजीं गुरमे फाइल क्र. MH0040610006938 नवी मुंबई शाखा कार्यालय लता राजा देवेंद्र	स.क्र. ०७, हिस्सा पोयंजे, तालुका पनवेल, महाराष्ट्र ४१०२२१. साक्षी पार्क टाईप-1V सीएचएस लि., घर क्र. २०१, दुसरा मजला,	\$3,00,086	80,00,202
	फाइल क्र. MH0040610007494 नवी मुंबई शाखा कार्यालय	सुखापूर, पाली देवाड, ऑगण हॉटेलजवळ, पाली देवाड – सुखापूर गाव, पनवेल, तालुका पनवेल, महाराष्ट्र ४१०२०६.		
	रमिला उमीश गोहेल प्रकाश उमेश गोहेल फाइल क. MH0490610003062 नेरे-पनवेल शाखा कार्यालय		२२,६५,४८७	१०.०७.२०२
22	सागर गणपती वाघमोडे स्वाती सागर वाघमोडे फाइल क्र. MH0490610003111 नेरे-पनवेल शाखा कार्यालय	व्ही स्वस्तिक, घर क्र. ३०३, तिसरा मजला, प्लॉट क्र. १४०, पुष्पक नगर, वॉर्ड क्र. आर५, सेक्टर आर५, पुष्पक नगर, पनवेल शहर, महाराष्ट्र ४१०२०६.	२१,१६,९६५	१०.०७.२०२
२३	समधानीवाशा इमामसाहब शेख शर्मीम समधानी शेख फाइल क. MH0040610006156 & MH0040610006238 नवी मुंबई शाखा कार्यालय	ऑर्किड नंदादीप रेसिडेन्सी, सी-२-००१, तळ मजला, प्लॉट क्र. ४/१-४/२, ४/३, कर्जत-मुखाड रोड, वडवली-वरेडी, कर्जत, महाराष्ट्र – ४१०२०१.	९,९५,५७८	१०.०७.२०२
२४	जाधव सुधीर बाबूराव फाइल क्र. MH0040600109525 नवी मुंबई शाखा कार्यालय	पुष्पक धाम, घर क्र. ए-१८, प्ठॉट क्र. ९सी, चिकनघर, कल्याण.	3,20,660	१०.०७.२०२

ही सूचना कर्जदाराच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावरील बाहेरच्या दारावर आणि तारण मालमत्तेवरसुद्धा चिकटवण्यात येईल.

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.करिता

जीएस महानगर बॅंक को-ऑप. बॅंक लि., (शेङ्गञ्जन्ड बँक) तळमजला, हिरामणी सुपर मार्केट, लालबाग, मुंबई - ४०० ०१२

५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व गुणगौरव समारभ

बँकेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की. बँकेची ५२ वी वार्षिव प्तर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता 'राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महात्मा गांधी सभागृह, दुसर जला, मजदूर मंजील, ग.द.आंबेकर मार्ग, परेल-भोईवाडा. मंबर्ड ४०० o १२' या ठिकाणी आयोजीत केलेली आहे. त्यानुसार सर्व सभासदांना ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस पोस्टाने पाठविण्यात येत आहे. तसेच बँकेचा याचिक संवसायारण सन्त्रया गाटास गास्टान गाठावण्यारा वर्षा जाह. रासव बकाय सन २०२४-२५ चा वार्षिक अहवाल बँकेच्या शाखांमध्ये व मुख्यकार्यालयात पलब्ध आहे. सभासदांना विनंती करण्यात येते की, आपल्या नजीकच्य शाखेतून अहवाल घेऊन जावा. तसेच बँकेच्या www.mahanagarbank.ne या संकेतस्थळावर अहवाल उपलब्ध आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

या सभेत इयत्ता १० वी व १२ वी च्या माहे फेब्रुवारी/मार्च, २०२ नध्ये झालेल्या परीक्षेमध्ये किमान ८० टक्के व त्यापेक्षा जास्त गण मिळविलेल्य सभासदांच्या मुला/मुलींचा सत्कार करुन बक्षिस वाटप करण्यात येणार आहे. तसेच जे बँकेचे सभासद अथवा त्यांचीमुले UPSC/MPSC/CA/CS परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली असतील तर त्यांनी आपला अर्ज, सभासद क्रमांक, . पत्ता, मोबाईल नंबर, मुलाचे/मुलीचे नाव, त्यांची गुणपत्रिकेची साक्षांकित केलेली छायांकित (सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी) प्रत बँकेच्या प्रशासकिय कार्यालयात परस्पर अथवा नजीकच्या शाखेमार्फत **दिनांक १९ ऑगस्ट, २०२५ पर्यंत** सादर करावीत या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची कपया नोंद द्यावी.

(लक्ष्मीकांत देसाई) प्रभारी कार्यकारी संचालक

सार अस्ति स्टा वायस लिमिट जांद कार्यावय स्था स्था हाइस, हिल्कीण मिल कंपात हुंचीया होती, पहुंचा युव्यत्र सार्गी, स्थानी, मुंबई १९०००१३ रहाइसी: १११-२२-२४१४ १०४/ २४१२ ११४५ बसाई: www.ris/amix.com हुंसेन आर्था. juestorialisions.nwi@mobbal ३३ व्या वार्षिक सर्वसायाया समेची स्था आणी ई-सदान माहिती राम रत्ना वायर्स लिमिटेड

ाधा है पूचन रेव्यात वेद आहे की तम स्त्रमा बाद्या सिन्धेट ("क्वारी) कु मानवान मात्राधा हो । पहुचा रेव्यात वेदा आहे की तम स्त्रमा बाद्या सिन्धेट ("क्वारी) कु वा स्वत्याची ३३ वी पार्थिक सर्वसाधारण सभा ("एनीएम") तुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५ सकाळी ११:३० ना वज इंडिओ कोन्सर्निमा (VC) ! उन्न ऑडिओ-व्हिन्युआल माध्यम (OAVM) हो एनीएम तिक्याच्या सुन्धेम्म पह क्ष्यामाण केवाला क्वारा क्वारा स्वाराधा आयोजित केली वाईल जीएमचे ठिक्रण कंपनीचे नीटणीकृत कार्यालय घेष्ट मानविक्याच्या

कोलाकणाजा सूचनेयाचे मध्य केल्यामाणे कथामा कथाणा कराणामाठी आघोषित केली वाहंत.
राज्योपारे ठिकाण केणी ने रोण्योप्त कराणि कथे मध्ये वाहंत.
कार्योची वार्तिक सर्वसाधाण सभा कंपनी काराइ, २०१३ ('काराया') आणि लाधांतर्गत मार्ग केलेले
निया आणि सिस्तुरिटीज और एमस्योच तोई ऑस इंडिया (लिसिट) अणिक्यान और सिर्माण क्षित्र कर्म
क्षात्र कर्मा क्षात्र कर्म क्षात्र कर्म कर्म कराइ, २०११ ('काराया') आणि लाधांतर्गत मार्ग केलेले
निया आणि सिस्तुरिटीज और एमस्योच तोई और इंडिया (लिसिट) अणिक अणिक
क्षात्र संस्वराधाण क्षात्र कर्म क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्र क्षात्र संस्वराधाण
क्षात्र संस्वराधाण क्षात्र क्ष

अर्जक का प्रकारत.

क्षामाध्या करना १, ६८ आणि इत राण् त्यात्रिच्या अनुभागे केश्मी (व्यवस्थाप आणि आमानर
मित्रा, २०१५ में मित्रा २० आणि को से मूर्णी विदेशायों में मित्रपर अस कंपनी यहनामां प्रतीम्पर
क्यादर केश्या जाणाऱ्या सार्थ क्यासमाध्या संस्थाति रूपस्परिक्षण्या ई-श्रोतिष्ठ ग्रामातीमा व्यवसार केश्या जाणाऱ्या सार्थ क्यासमाध्या संस्थाति रूपस्परिक्षण्या ई-श्रोतिष्ठ ग्रामातीमा व्यवसार केश्या अस्य अस्य अस्य स्थाति रूपस्परिक्षण्या स्थाति स्थाति प्रतास्था स्थाति स्थात

पंजीपण्या पहुंचेनपर्य कर्मन बेहंदिनी आहे.

। गिर्माट ई-मतदान कालावधी सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू होईल
आणि मुकार, २८ ऑगस्ट, २०३५ रोजी संप्याकाळी ५:०० वाजता संपेल, या कालावपीत,
मुक्रकार, २२ ऑगस्ट २०३५ रोजी ("बट-ऑफ डेट") मीकि स्वरूपात विज्ञा अभीतिक स्वरूपात
अंत्रेभी पाण करणात केरांची भागायक एकार्यास्ति कार्याक नेक्स्यात विज्ञा अभीतिक प्रस्ताव
अंत्रेभी पाण करणात केरांची भागायक एकार्यास्ति केरांची कर्मावर कर्मावर्गित कर्मावर वास्ति कर्मावर प्रसाद ।
स्वर्माता परवानगी दिनी वाणा मात्री, सुचा पाठवस्थानर अंत्रेमीचा सदस्य बनतेला परंतु बट-अंकि तार्योक्षा रोजी पाण करणात केरांचा कर्मावर एकारांचा विज्ञा वास्ति ।
स्वर्मात प्रसादी आणि पासवर्थ मिळ्यु मकतो.

ज्या व्यक्तीच नाव फक्त कर-ऑफ तारखेला सदस्यांच्या नॉदणीमध्ये किंवा देवीदारांनी राखलेल्य लाभाषी मालकाच्या नॉदणीमध्ये नॉदवले आहे त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत रिमोट ई-मतदान किंव मतदानाची सुविधा मिळू शकेल.

राम रत्ना वायसं लिमिटे सौरभ ग्म एजीएम - कंपनी सचिव

दिनांक : ०६.०८.२०२५ स्थान : नवी मुंबई/पनवेल/नेरे पनवेल प्राधिकृत अधिकारी

the AGM. The venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company.

The AGM of the Company will be held through VC/GAVM in compliance with the applicable provision of the Companies Act 2013 (The Act) and the Publics with the Agmiciable provision of the Companies Act 2013 (The Act) and the Publics will be residently and the residence of the Agmic A

The Members who have not registered their email address or KYC details are equested to register/update the said details with Depository Junied (KSDL) at www.cocining.add.com.

The Members who have not registered their email address or KYC details are equested to register/update the said details with Depository Participant(s) if shares are held in dematerialised form and if shares are held in physical form then register/update the said details in Form ISR-1 with the Company RTA of the Company at investore/almos.mre/@rrg/ball.com or investorsqr/@datamatics.bpm.com. The Shareholders can access the relevant forms on the website of the Company at https://www.rshramic.com/investor/announcements/.

Pursuant to the previous of Section 108 and other applicable provisions, if any, of the Act, read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 4 of the SEBI Lisin Regulations. the Company is pleased to provide the members with the facility to cast their votes electronically ("remote voting") as well as eVoling a beneficial to the said of the SEBI Lisin Regulations, at 3 AGM but shall not be entitled tovole again. The procedure to cast vote using e-Voling has been described in the Notice of the AGM.

The remote e-Voling and predictions are considered and the AGM.

The remote e-Voling prediction of the AGM.

in the Notice of the AGM.

The remote e Voiting period will commence on Monday, August 25, 2025 at 9:00 am. and will end on Thursday, August 28, 2025 at 5:00 p.m. During this period to the North Agent 28, 2025 at 5:00 p.m. During this period to the Shareholders of the Company holding shares either in physical form of in dematerialized form, as on the Friday, August 22, 2025, "Cut-off date") may call their vivet electronically through electronic voiting system provided by NSOL. The remote e-Voiting shall not be allowed beyond the said date and time. Amy person who becomes a Member of the Company after dispatch of the Notice but holds shares as on the cut-off date may obtain the login ID and password by sending a request to evolingingstal.com.

Any person whose name is recorded in the register of Members or in the register of beneficial owner maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting or voting at the AGM.

Record Date:

The Record Date:

The Record Date left of the purpose of payment of final dividend of ₹ 2.50- per equity share having face value of ₹ 5.6- each for the financial year ended on Manch 31, 2025, subject to approval by the Members of the Company at the ensuing AGM, is Monday, August 18, 2025.

In case of any queine regarding after lending of AGM or e-Voling, you may refer the Frequenty Asked Questions (FAQs) and e-Voling user manual for Members available at www.exciping.ssdi.com or contact through email to Mr. Sagar S. Gudhate, Senior Manager NSDL at evoling/email.com (7022) 4886 7000.

Record Date:

Place : Mumbai Dated: August 05, 2025

Triveni

त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड

CIN.L29110UP1995PLC041834 पंजी. कार्याः ए-4-4 दोल्वेण कॉम्प्लेक्स, केला प्रस्तरंग- गौरप्त, उत्तर प्रदेश 201305 कार्योद्द कार्याः क्ष्री मेशिल, एक्स्स्मेस हेल्या संचार कं-स, संकर्ण--व्याप्त क्रिया प्रदेश -2013 ई-नेश- cs.compliance@ryteeniurbines.com greenies 112040000000

के सिंदार 2023 अपनी के 300 पट्टा पांचा। "आपना पर कामा पर काम

("प्रस्तवार्ध्वार") जो मंद्रन शिवारिकता नाविकार (होंग्या) विकित्य: (मीकांव्याराज्य) के प्रस्त प्रविवार्ध है। जिस सहस्यों ने अपनी हैं - मेल जाईसी पांचीवृत्त नहीं कार्या है। जाईसी हमार कार्या हो। जिस सहस्यों ने अपनी हैं - मेल जाईसी पांचीवृत्त नहीं कार्या है। जाईसी हमार कर प्रकार ने लिए एक स्थित कार्या है। जाईसी हमार कर प्रकार कार्या है। जाईसी हमार कर प्रकार के निवार के स्थान हमार क्षेत्र के स्थान हमार क्षेत्र के स्थान हमार क्षेत्र के स्थान हमार के स्थान हमार क्षेत्र के स्थान हमार के स्थान हमार क्षेत्र के स्थान हमार क्षेत्र के स्थान हमार का स्थान हमार के स्थान हमार कार के स्थान हमार के स्थान हमार के स्थान हमार के स्थान हमार कार के स्थान हमार कार के स्थान हमार के स्थान हमार के स्थान हमार हमार के स्थान हमार कार हमार के स्थान हमार कार हमार के स्थान हमार हमार के स्थान हमार कार हमार के स्थान हमार हमार के स्थान हमार के स्थान हमार हमार के

कंपनी का आर.टी.ए.	अलंकित असाइनमेंट्स लिमिटेड
पता	यूनिट : त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड, ४ई/2, झंडेवालान एक्सटेशन, नई दिल्ली—110055 ई—मेल: rta@alankit.com

्षित संगेत कारणी में संस्थाप्त www.timenlarbines.com और इस सिंग https://
www.abanki.com/pfllSRk1.gdt ve उपस्था हैं।
इस्केत्रप्ति के कारणी में संस्थाप्त www.timenlarbines.com और इस सिंग https://
www.abanki.com/pfllSRk1.gdt ve उपस्था हैं।
इस्केत्रप्ति के कारणी प्रश्नी के सिंग हमारा अपने संस्थीत की सांति हैं
इस्केत्रप्ति के कारणी क्षेत्रप्ति के सिंग हमारा अपने संस्थीत की सांति हैं
सिंगानी से पाने की उपने की सी स्थाप पात पात है।
निवेद्यक संस्थाने के सी सी सी हैं। अपनी में सांतिव्य और सांत्रीय आप पात की
निवेद्यक संस्थाने के सी सी सी हैं। अपनी में सांत्रीय अपने सांत्रीय की सांत्रीय सांत्र पात पात की
ने पात सांत्रीय की सी सी सी हैं। अपनी में सांत्रीय अपने सांत्रीय की सांत्रीय सांत्रीय की पात पात की
ने पात्रीय कारणी की सी सांत्रीय हैं। अपनी में सांत्रीय अपने सांत्रीय की पात सांत्रीय की सांत्रीय के सांत्रीय के सांत्रीय की सांत्रीय के सांत्रीय की सांत्रीय

WOODSVILLA LIMITED RAM RATNA WIRES LIMITED RRSHRAMIK (CIN: L31300MH1992PLC06 Regd. Office: Ram Ratna House, Victoria Mill Compound (Utopia City), Pandurar Budhkar Marg, Worfi. Mumbai - 400 013. Tel: +91 - 22 - 2494 9009/ 2492 4144 Website: www.rishramik.com. E mail: investorrelations.rnvl@rrglobal.com

(CIN:L55101DL1954PLC030472)
REGD OFF: E-4, INIO FLOOR, DEFENCE COLONY, NEW DELHI - 110024
(Tel:011-41552060) Website: www.woodsvilla.in,
Email-woodsvillaresort@gmail.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2025 OTICE OF THE 33³⁰ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the 32" Annual General Meeting (AGM) of the Members of Ram Batna Wires Limited ("the Company") will be held on Fiddy August 29, 2025 a 11:30 a.m. through Wides Conferencing (VO)Other Audies Visual Means (DAVIM) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. The venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company.

	Quarte	Year Ended		
Particulars	30.06.2025 (Unaudited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	
Total Income	22.79	40.67	70.94	
Net Profit before exceptional items and Tax	-0.86	9.71	10.51	
Net Profit after exceptional items and Tax	-0.86	9.71	10.51	
Net Profit after Tax*	-0.86	9.71	4.73	
Total Comprehensive Income for the period (Net of Tax)	2.16	12.13	12.68	
Equity Share Capital (Face Value Rs. 5/- per Share	300.70	300.70	300.70	
Other Equity	181.80	185.11	180.50	
Earnings per Share (Face Value Rs. 5/- per Share)	(Not Annualised)	(Not Annualised)		
(Basic and Diluted)	0.02	0.36	0.29	

The results have been reviewed by the Audit Committee and approved by the Company Board of Directors at their respective meetings held on 05.08.2025.

1) The results have been reviewed by the Audit Committee and approved by the Company's Board of Directions at their respective meetings and on 50 Sci 202056. Financial Results filed 27 The above is an extract of the detailed format of Clusterly unaudistd. Financial Results filed with solid exchange under regulations 3 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular No. CRPCFDFACC/2016 sade July 5.2016. The all format of Clusterly fundation Francial Results is available on the website of BSE at www.bseindia.com and also on Company's Website at http://www.wscoloribili.ni. For and on behalf of the Board For and on behalf of the Board

YATHARTH HOSPITAL & TRAUMA CARE SERVICES LIMITED

ABS Consultants Private Limited Cinc UT-410W8 1991-PTO/SSW61 U.S. B. D. Big (EAST). Stephen House, Room N. 09, 6817-Biox Kiloshar - 100001 Fax: 1913-2242-9153; Fax: 1913-2242-9153; Fax: 1913-3242-9153. Fax: 1913-3242-9153. Examila absonousable Timing Limited Stephen Lings: New absonousable Timing Stephen abso

THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF THE MANGAL STEEL ENTERPRISES LTD CIN: U27109WB1981PLC033969;

ent dated August 05, 2025 ("Exit Offer PA5") is being is: Limited ("Manager to the Exit Offer") for and on behalf of Mr.

CIN: U27/109WB1981PLC033959; Registered Office: 248, G.T. Road (N), Salkia, Howrah - 711105; I. No.: +91-33-2655-8331 / 2655-8332 / 2655-8332 / 2655-7807: Fax: +91-33-nail ID: msei@steelmangal.com; Website: https://www.steelmangal.com/ir

NATE OF DELISTING

The Calcular Sock de-Enriange Limited ("CSE") wide in literar reference no. CSELD.

August 02, 2021 has informed that the eaply shares of the Company have been
extended in mining and pool 2024 ("Delating plant").

**PAYMENT OF CONSIDERATION TO RESIDUAL PUBLIC SHAREHOLDERS
ASSIGN to Millerian OF the terms and conditions mentioned in the Ext LIOF, the
make payment or an anothity basis, within 15 working days at the end of the calcular
to the condition of the condits of the condition of the condition of the condition of the cond

ivM

Date: August 05, 2025 Place: Howrah

CIN: U65923WB2010PTC156220 2nd Floor, YMCA Building, 25, Jawaharlai Neh Road, Kolkata - 700087; Tel. No.: +91-33-00666289; Empil: job @inextline

abs

Regd. Office: JA 108 DLF Tower A Jasola District Centre South Delhi, Delhi 110025 India Greater Holds West Gautam Buddha Wagar UP 201306 India www.yatharthhospitals.com Email: Seydyatharthhospitals.com CIN: L85110DL20

Website: www.yatharhibospilais.com Email: ssg/synharhibospilais.com CIN: L8511001,2008PLC174706

STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025

	YC:		STAND	ALONE			7		
	Particulars	Quarter Ended			Year Ended	Quarter Ended			Year Ended
		30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025	30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025
	200	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Revenue from operations	1,301.44	1,119.92	1,189.64	4,542.41	2,577.71	2,317.81	2,117.83	8,804.87
2	Profit / (loss) before exceptional items and tax (III-IV)	374.69	310.12	313.09	1,194.31	586.89	485.31	429.58	1,717.39
3	Profit / (loss) before tax (V-VI)	374.69	310.12	313.09	1,194.31	586.89	485.31	429.58	1,717.39
4	Total tax (VIII)	103.47	91.16	81.61	317.39	166.48	98.08	125.74	411.89
5	Net Profit/(loss) after tax (VII-VIII)	271.22	218.96	231.48	876.92	420.41	387.23	303.84	1,305.50
6	Total comprehensive income for the period (IX+X) (Comprising Profit (Loss) and Other comprehensive income for the period)	270.59	220.50	231.48	878.57	418.58	389.39	303.84	1,308.43
7	Earnings Per Share (Rs.10 each) Basic Diluted	2.81 2.81	2.55 2.55	2.70 2.70	9.89 9.89	4.36 4.36	4.37 4.37	3.54 3.54	14.72 14.72

NOTES:

1 The above Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 05th August 2025.

2) The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations).

Requirements [pediations 2015. The Life format of the Financial Results is available on the website of BSE at www.bseinda.com, which is said and on the Company's website at www.yseinda.com and on the Company's website at www.yseinda.com and on the Company's website at www.yseinda.com and on the Company website at www.yseinda.com and on the Company website at www.yseinda.com and on the Company website at www.bseinda.com and on the Company website at www.yseinda.com and on the Company website at www.yseinda.com and on the Company website at www.bseinda.com and on the Company website at www.yseinda.com and on the Company website at www.yseinda.com and on the Company website at www.bseinda.com a



For and on behalf of Yatharth Hospital & Trauma Care Sevices Ltd Dr. Ajay Kumar Tyagi Chairman and whole-time Director DIN:01792886

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSE ONLY. THIS IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE FOR UNITS OR SECURITIES. NOT FOR RESALE, PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY

ADDENDUM TO DRAFT PROSPECTUS DATED JUNE 10, 2025





EARKART LIMITED

was originally formed as a Private Limited Company in the name and style of "Earkart Private Limited" under the provisions of the Companies Act, 2015 on April ifficiate of Incorporation issued by Registrar of Companies, Kanpur bearing CIN. U74996/JP2021P70149093. Subsequently, our Company was converted into Company under the Organies Act, 2013 nursuant to a special resolution passed by the brainholders of uncompany on Norman Part 27, 2012 and the was under the program of the Companies Act 2013 on the Processing Centre, beari (222)P1C.0393013. For of the International Processing Centre, beari (222)P1C.0393013. For of their International Processing Centre, beari (222)P1C.0393013. For of their International Processing Centre, beari (222)P1C.0393013. For of their International Processing Centre Pr

NOTICE TO THE INVESTOR: ADDENDUM TO THE DRAFT PROSPECTUS (THE "ADDENDUM")

PROMOTERS OF THE COMPANY: ROHIT MISRA AND MONIKA MISRA

PROMOTERS OF THE COMPANY: ROHIT MISRA AND MONIKA MISRA

INITIAL PUBLIC OFFERING UP TO 36,49,000 EQUITY SHARES OF ET LEACH ("EQUITY SHARES") OF EARKART LIMITED (THE "COMPANY") FOR CASH AT A PRICE OF ET) PER EQUITY SHARE ("HE "SHARES") AND AN OFFER TOR SALE OF 3.34,000 EQUITY SHARES AGGREGATING ("I.O. LAKING", OFFERT,") THE OFFER COMPANY") FOR CASH AT A PRICE OF THE OFFER COMPANY SHARES ("FACE") AND AN OFFER TOR SALE OF 3.34,000 EQUITY SHARES ("FACE") AND AN OFFER TOR SALE OF 3.34,000 EQUITY SHARES ("FACE") AGGREGATING ("I.O. LAKING BY COMPANY SHARES ("FACE") AND ALL OF F. 1012 FACE OF A CASH PRICE OF ("I.O. LAKING") AND AN OFFER TOR SALE OF "OFFER COMPANY SHARES ("FACE") AND ALL OF F. 1012 FACE OF A CASH PRICE OF ("I.O. LAKING") AND AND ALL OF F. 1012 FACE OF A CASH PRICE OF ("I.O. LAKING") AND AND ALL OF F. 1012 FACE OF A CASH PRICE OF ("I.O. LAKING") AND AND ALL OF F. 1012 FACE OF A CASH PRICE OF ("I.O. LAKING") AND AND ALL OF F. 1012 FACE OF A CASH PRICE OF ("I.O. LAKING") AND ALL OF F. 1012 FACE OF A CASH PRICE OF ("I.O. LAKING") AND ALL OF F. 1012 FACE OF A CASH PRICE OF ("I.O. LAKING") AND ALL OF F. 1012 FACE OF A CASH PRICE OF ("I.O. LAKING") AND ALL OF F. 1012 FACE OF A CASH PRICE OF ("I.O. LAKING") AND ALL OF F. 1012 FACE OF A CASH PRICE OF ("I.O. LAKING") AND ALL OF F. 1012 FACE OF A CASH PRICE OF ("I.O. LAKING") AND ALL OF A CASH PRICE OF ("I.O. LAKING") AND ALL OF A CASH PRICE OF A CASH P

REGISTRAR TO THE ISSUE LEAD MANAGER Skyline

S. A. T. III
SANTI Capital Advisors Private Limited
CIN: U651900.C2012P1C238100
401.4 Floor, Manek Plaza, 187, Volyanagari Marg, Kalina,
Santanzur (E), Marbia - 400 1998
Tel No: -91 22 2552 8671/12 Floor, Banel Id: jo@jsarthwm.in
Website: www.santhin: Contact Person: Pankaj Chaurasia
SEBI Registration No: INM000012011 Filmatian Financia Financia Financia Financia Financia Stryline Financia Services Frivate Limited Citi: Uni489DL 1998PTC071324 Limited Citi: Uni489DL 1998PTC071324 Financia F

For Earkart Limit On behalf of Board of Direct

Place: Noida

Date: August 05, 2025

Earkard Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other core anniating subic foreign of its Equity Shares and has filed the Draif Prospectus dated June 10, 2025 with SSE Limited ("SSE SSE"). The Draif Prospectus in initial guide foreign of its Equity Shares and has filed the Draif Prospectus dated June 10, 2025 with SSE Limited ("SSE SSE"). The Draif Prospectus website of, SSE at www.beserve.com and the website of the Lead Manager at www.sarthin and our Company at www.earthin. Any potential investment in equity shears involves a high objecter of its and for feedlast relating to its, please see to the calcon littled "Rise Excels" for the Prospectus. In any post of the Draif Prospectus. Sied with exchange for making any investment decisions. Specific attention of the investors is invited to 'on page 20 of the Draif Prospectus. Sied with not be registered under the U.S. Securities Act, 1933, as amended ("U.S. Securities Act,") or any of the Stangard control of the St

It is States demand to the second of the sec

ARTEMIS

आर्टेमिस मेडिकेयर सर्विसेज लिमिटेड

तिथि : अगस्त 6, 2025 स्थान : नोएडा, यू,पी.

CIN: L85110DL2004PLC126414 पंजी. कार्य. : प्लॉट नंबर 14, संबच्च 20, द्वारका, साउथ वेस्ट दिल्ली, दिल्ली- 110075 फोन: +91-124-451111 ईमेल: investor@artemishospitals.com; वेबसाइट: www.artemishospitals.com

30 जुन, 2025 को समाप्त तिमाही के लिए अनअंकेक्षित कंसोलिडेटेड वित्तीय परिणामों का सार

				(₹ लाख में)
क्र. सं.		समाप्त	समाप्त वर्ष	
	विवरण	30-जून-25	30-जून-24	31-मार्च-25
	1270402000-003	(अनअं	(अंकेक्षित)	
1	संचालन से कुल आय	25,496.09	22,320.38	93,691.67
2	अवधि के लिए शुद्ध लाभ (टैक्स, असाधारण और/या असामान्य मदों से पहले)	2,978.44	2,163.91	10,766.58
3	अवधि के लिए शुद्ध लाभ, टैक्स से पहले,(असाधारण और/या असामान्य मदों के बाद)	2,978.44	2,163.91	10,766.58
4	अवधि के लिए शुद्ध लाभ, टैक्स के बाद (असाधारण और/या असामान्य मदों के बाद)	2,119.75	1,652.43	8,217.62
5	अवधि के लिए कुल व्यापक आय [इस अवधि के लिए लाभ (टैक्स के बाद) और अन्य व्यापक आय (टैक्स के बाद)]	2,115.59	1,646.44	8,207.78
6	प्रदत्त इक्विटी शेयर पूंजी (अंकित मूल्य रु. १/- प्रत्येक)	1,389.32	1,369.16	1,376.02
7	रिजर्व (पुनर्मुल्यांकन रिजर्व को छोड़कर)			75,542.52
8	प्रति इक्चिटी शेयर आय (अंकित मूल्य रू. 1/-प्रत्येक) (a) बेलिक (b) डाइलूटर (-' वर्षिकत गडी)	1.35* 1.35*	1.14* 1.12*	5.37 5.31

े कंपनी की प्रमुख स्टैंडअलोन वित्तीय जानकारी निम्नानुसार है:

समाप्त तिमाही क्र. सं. विवरण 30-जून-25 30-जून-24 31-मार्च-25 (अनअंकेक्षित) (अंकेक्षित) । संचालन से कल आय 24.979.86 21,689.24 91,326,13 वधि के लिए शुद्ध लाभ, टैक्स से पहले एवं (असाधारण मदों के बाद) 3,006.71 2,213.61 10,925.46

3 अवधि के लिए शुद्ध लाभ, टेक्स के बाद 2,141.72 1,691.66 8,345.78 2. 30 जून 2025 को समाप्त तिमाही के अनअकेश्वित वित्तीय परिणामों की समीक्षा 05 अगस्त, 2025 को लेखापरीक्षा समिति द्वारा आयोजित उनकी बैठक में की गई और कंपनी के निदेशक मंडल द्वारा आयोजित उनकी बैठक में 05 अगस्त, 2025 को अनुमीदित

उपरोक्त वित्तीय परिणाम ३० जून २०२५ को समाप्त तिमाही के वित्तीय परिणामों के विस्तृत प्रारुप का एक अंश है जो की सेवी (सूचीबद्धता दायित्व और प्रकरीकरण आवश्यकताएँ) विनियम, २०१५ के विनियम ३३ के अंतर्गत स्टॉक एक्सचेजों में दायर किया गया। ३० जून २०२५ को समाप्त तिमाही के वित्तीय परिणामों (कंसोलिडेरेड/स्टेडअलोन) का पूर्ण प्राप्तम स्टॉक एक्सचेंज की वैवसाइट स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindla.com) और वॉएसई लिमिटेड (www.bseindla.com)। और कंपनी की



आर्टेमिस मेडिकेयर सर्विसेज लिमिटे के निदेशक मंडल के लिए और उनकी ओर से हस्ता ./-318218 DIN: 0005892



दिनांक : ०५ अगस्त, २०२५